संदरम मल्टी पॅप लिमिटेड

सीआयएन : एल२१०९८एमएच१९९५पीएलसी०८६३३७ नोंदणीकृत कार्यालय : ५/६, पापा इंडस्ट्रियल इस्टेट, सुरेन रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९३, महाराष्ट्र, भारत, दूर. क्र. : ०२२ ६७६० २२००, फॅक्स क्र. ०२२-६७६० २२४४, ई-मेल : <u>info@sundaramgroups.in</u>, वेबसाईट : www.sundaramgroups.in

२७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची सूचना सुचना याद्वारे देण्यात येते की, संदरम मल्टि पॅप लिमिटेडच्या सभासदांची २७ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ही निगम व्यवहार मंत्रालय सेबी आणि भारत सरकार द्वारा ्रोती सर्क्युलर सहवाचता कंपनी अधिनियम २०१३ आणि त्या अंतर्गत केलेल्या तरतुदीच्या अनुपालनात २७ व्या एजीएमच्या सूचनेत नमृद केलेले कामकाज करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग (''व्हीसी'')/ इतर ऑडिओ व्हिडिओ व्हिज्युअल मिन्स (''ओएव्हीएम'') मार्फत गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.३० वा. घेण्यात

२७ व्या एजीएमच्या सूचनेसह ई-मतदानाची प्रक्रिया आणि माहिती आणि वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत कंपनी/डिपॉझिटरीकडे ई-मेल पत्ते

नोंदविलेल्या सर्व सभासदांना २ सप्टेंबर, २०२१ रोजी किंवा पूर्वी पाठविण्यात येईल. २७ व्या एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०–२१ केरिता वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट https://www.sundaramgroups.in आणि वेबसाईट https://www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट म्हणजेच अनुक्रमे बीएसई लिमिटेड आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजची वेबसाईट

https://www.bseindia.com आणि https://www.nseindia.com वर सुद्धा उपलब्ध आहे. कंपनी अधिनियम २०१३ चे कलम ९१ आणि सेबी (एलओडीआर) रेयुलेशन्स २०१५ च्या कलम ४२ अनुसार सभासद रजिस्टर आणि शेअर्स हस्तांतर पुस्तके ही २४ सप्टेंबर, २०२१ ते ३० सप्टेंबर, २०२१ (दोन्ही दिस मिळून) पर्यंत बंद राहतील

कंपनी अधिनियम, २०१३ चे कलम १०८ सहवाचता कंपनीज (मॅनेजमेंट ॲण्ड ॲडिमिनिस्ट्रेशन) रूल्स, २०१४ चे कलम २० आणि सेक्रेटरियल स्टॅण्डर्ड २ आणि सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ च्या रेग्युलेशन ४४ च्या तरतुर्दीनुसार गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ (''कट ऑफ तारीख'') रोजीस प्रत्यक्ष स्वरुपात किंवा डिमटेरिअलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेले कंपनीच्या सभासदांना दूरस्थ ई-मतदान आणि एजीएममध्ये ई-मतदानाच्या दोन्ही मार्फत इलेक्ट्रॉनिक माध्यमाने २६ व्या एजीएममध्ये सुचनेत नमुद केलेल्या कामकाजावर त्यांचा मतदानाचा हक्क वापरण्याचा प्रस्ताव दिला आहे. सभासदाचे मतदानाचे हक्क गुरुवार, २३ सप्टेंबर, २०२१ (कट ऑफ तारीख) रोजीस त्यांनी धारण केलेल्या समभागांच्या प्रमाणात राहतील.

सभासदांना एनएसडीएल ई–मतदान सुविधेमार्फत व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहण्याची विनंती करण्यात येत आहे. सभासद दूरस्थ ई–मतदान क्रेडेन्शिअल वापरून शेअरहोल्डर्स /मेंबर्स अंतर्गत https://www.evoting.nsdl.com पाह शकतात. व्हीसी /ओएव्हीएम साठी लिंक शेअरहोल्डर /मेंबर्स लॉगीन मध्ये उपलब्ध आहे, जेथे कंपनीचे इन्हीईएन दर्शविण्यात आली आहे. कृपया नोंद घ्यावी की, ज्या सभासदांकडे ई-मतदानासाठी युजर आयडी आणि पासवर्ड नाही किंवा युजर आयडी आणि पासवर्ड विसरलेले आहेत ते सूचनेत नमूद दूरस्थ ई–मतदानाच्या माहितीचा अवलंब करू शकतात. एजीएम मध्ये सहभागी होण्याची माहिती एजीएमच्य सूचनेत दिली आहे. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत सभेला हजरे राहणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ नुसार गणपूर्तीसाठी मोजण्यात येईल. दुस्थ ई-मतदानाचा कालावधी सोमवार, ७ सप्टेंबर, २०२१ रोजी स. ११.०० वा. सुरू होईल आणि बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१ रोजी सायं. ५.०० वा. समाप्त होईल कंपनीने मोकळया आणि पारदर्शक बाबीमध्ये संपुर्ण मतदान प्रक्रियेचे परिनिरिक्षण करण्यासाठी परिनिरिक्षक म्हणून मे. ए. व्ही. शाह ॲण्ड असोसिएटस् कार्यरत कंपनी सचिव, मुंबई च्या प्रोप्रायटर श्रीम. अमिषा व्ही. शाह यांची नियुक्ती केली आहे.

कोणीही व्यक्ती ज्यांनी सूचना पाठविल्यानंतर कंपनीचे शेअर्स संपादित केले आहेत आणि कंपनीचे सभासद बनले आहेत आणि कट–ऑफ तारीख म्हणजेच २३ सप्टेंबर, २०२१ रोजीस शेअर्स धारण केलेले आहेत ते evoting@nsdl.co.in किंवा cs@sundaramgroup.in येथे विनंती पाठवून लॉगीन आयडी आणि पासवर्ड प्राप्त करू शकतात. तथापि जर तुम्ही दूरस्थ ई-मतदानाकरिता एनएसडीएल कडे अगोदर नोंदणी केली असेल तर तुम्ही मतदान करण्यासाठी तुमचा विद्यमान युजर आयडी आणि पासवर्ड वापरू शकता. फक्त तेच भागधारक सभासद जे व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणार आहेत आणि ज्यांनी दूस्थ ई-मतदाना मार्फत त्यांनी त्यांचे तदान केलेले नाही किंवा तसे करण्यापासून प्रतिबंध करण्यात आला ते एजीएम मध्ये ई–मतदान पद्धतीमार्फत मतदान करण्यासाठी पात्र राहतील. ज्या सभासदांनी दूरस्थ ई–मतदानामार्फत मतदान केलेले आहे ते एजीएम साठी हजर राहण्यास पात्र राहतील. तथापि ते एजीएम मध्ये मतदान करण्यासाठी पात्र राहणार नाहीत.

. कोणत्याही चौकशीसाठी तुम्ही सभासदांसाठी असलेल्या फ्रिकेंटली आस्वड केश्चन (एफएक्युज) चा संदर्भ होऊ शकतात आणि सभासदांसाठी दरस्थ ई–मतदान यजर मॅन्युअल www.evoting.nsdl.com च्या डाऊनलोड सेक्शनमध्ये उपलब्ध आहे किंवा टोल फ्री क्र. १८००-२२२–९९० वर फोन करावा किंवा पह्लवी म्हाँवे, व्यवस्थापक – एनएसडीएल यांना +९१–२२–२४९९४५४५ वर संपर्क करावा

सुंदरम मल्टि पॅप लिमिटेड करिता दिनांक : ०२.०९.२०२१ अमृत पी. शाह

नोंदणीकृत कार्यालयः ३०६, माधवा, ३ रा मजला, प्लॉट सी/४, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, बांद्रा (पू.), मुंबई - ४०००५१

ठिकाण : मुंबई

अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक

सीआयएनः एल६५९१०एमएच१९८३पीएलसी०३१२३०

दरध्वनी कः ०२२-६७४८८८८८ संकेतस्थळः www.joyrealty.in, ईमेल आयडी: csjoydevelopers.com

सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, जॉय रिअल्टी लिमिटेड कंपनीच्या सभासदांची ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता कंपनीच्या लेखापरिक्षित वित्तीय विवरण आणि संचालकांचा अहवाल, लेखापरिक्षकाच्या अहवालासह पाठविलेल्या एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाच्या व्यवहारासाठी व्हिडिओ कॉन्फरिन्संग (व्हीसी) / अन्य ऑडिओ व्हिज्युअल माध्यम (ओएव्हीएम) द्वारे सोमवार, २७ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. २.३०

रिमोट ई-मतदान सुचनेसह वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल आणि एजीएमची सुचना कंपनी/डिपॉझिटरीजकडे आधीच नोंदणीकृत असलेल्या त्यांच्या ईमेल पत्त्यावर सभासदांना पाठविण्यात आल्या आहेत. वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल आणि विश्लेषणात्मक विवरणपत्र यासह एजीएम सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.joyrealty.in आणि कंपनीचे शेअर्स सदर यादीत असणाऱ्या स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ अर्थात बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल सिक्युरीटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल)चे संकेतस्थळ www.evoting.nsdl.com यावरदेखील उपलब्ध करून देण्यात येईल. याद्वारे पुढे सुचना देण्यात येते की, कंपनीज (व्यवस्थापन आणि प्रशासकीय) नियमावली, २०१४ च्या नियम २० सहवाचता कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०८ आणि सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४४(१) नुसार, कंपनी सूचनेत नमूद सर्व ठरावांवर एनएसडीएलद्वारे पुरविण्यात आलेल्या इलेक्ट्रॉनिक मतदान सुविधा (रिमोट ई-मतदान) पुरवित आहे.

रिमोट ई - मतदान तपशील खालीलप्रमाणे:

- (i) एजीएम सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवहार व्हीसी/ओएव्हीएद्वारे करण्यात येईल
- (ii) रिमोट ई-मतदान शुक्रवार, सप्टेंबर २४, २०२१ रोजी (स. ९.०० वा.) पासून सुरू होईल आणि रविवार सप्टेंबर २६, २०२१ रोजी (संध्या. ५.०० वा.) संपेल. त्यानंतर मतदानाकरिता ई-मतदान मोड्युल खुले राहणार नाही.
- (iii) सभासदांचा मतदान हक शेवटची तारीख अर्थात सोमवार, सप्टेंबर २०, २०२१ रोजी सभासदांद्वारे घेण्यात आलेल्या कंपनीच्या समभाग क्रमांकाप्रमाणे असेल. सभासदाने एकदा मत दिल्यानंतर आपले मत बदलण्याचा हक त्यांना नाही.
- (iv) २०/०९/२०२१ अर्थात शेवटची तारीख यानंतर कोणतीही व्यक्ती सभासद झाली अथवा कंपनीचे समभाग संपादित केले . आणि शेवटची तारीख अर्थात २०/०९/२०२१ रोजी शेअर्स धारण केल्यास, एनएसडीएलला evoting.nsdl.com येथे विनंती पाठवावी अथवा सूचनेत नमूद केल्याप्रमाणे खालील सूचनेद्वारे लॉगिन तपशील मिळवावे.

याद्वारे पुढे सूचना देण्यात येते की, सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स, २०१५ च्या नियम ४२ आणि कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम ९१ नुसार, कंपनीची सभासद नोंदणी सप्टेंबर २१, २०२१ पासून सप्टेंबर २७, २०२१ पर्यंत बंद राहील.

स्थळ: मंबर्ड तारीखः ०१/०९/२०२१

जॉय रिअल्टी लि. करिता सही / – भाविन सोनी (व्यवस्थापकीय संचालक)

The spirit of Mumbai is now 93 years old!



www.freepressjournal.in

सिंथिको फॉईल्स लिमिटेड

सीआयएनः एल२७२००एमएच१९८४पीएलसी०३३८२९ ८४/१, ८४/२, जमसार रोड, जव्हार, पालघर - ४०१६०३ दुरध्वनी क्र: ०२२-२८६४०८६३, फॅक्स: ०२५२०-२२२३६०

संकेतस्थळः www.snythikofoilsltd.com ईमेल आयडी: foilslimitedred

६वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि खाते बंद सूचना ाद्वारे <mark>सूचना</mark> देण्यात येते की, कंपनीची ३६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) **३० सप्टेंबर, २०२१**

- बाहुत सूचना दुन्यत पर जा, जनावा रूप या बात्रक तस्त्रात्मार कर्मा (स्वार्य), ४० सञ्चर, १०९१ राजी स. ११,०० वा. सदर आमंत्रण सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायाच्या व्यवहासाराठी सिस्सुरीटीज अंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अंड डिस्क्लोजर रिकायर्सेट्स) रेखुलेशन्स, २०१५ आणि रान्द्रच्य बाड जा का आहार का आहार करा का अडा करनाता है। स्वान्य स्वान्य है। त्यान्वये लागू नियमावाली आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या तस्तुतीनुसार सहवाचता सिक्युरीटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाद्वारे निर्गमित सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीजायआर/ पी/२०२०/७९ आणि कॉर्पोरेट कारभार मंत्रालय द्वारे निर्गमित अनुक्रमे दिनांक ८ एप्रिल, २०२०, १३ एप्रिल २०२०आणि ५ मे, २०२० रोजीचे सर्क्युलर क्र. १४/२०२०, १७/२०२० आणि २०/२०२० नुसार अर्गिंडओ हिरुन्युअलद्वारे घेण्यात येणार आहे. आहिओ व्हिज्युअलद्वारे आगामी एजीएममध्ये सभासदाना सहभागी होऊन उपस्थिती लावता येईल आणि प्रॉक्सी नियुक्तीची सुविधा उपलब्ध नसेल. ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात एजीएम उपस्थिती लावणाऱ्या सभासदांना कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम १०३ च्या कोरमनुसार हेतुप्रमाणे गणण्यात येईल.
- ्या कारानुतार तुर्वाना पाण्या प्रशाः सदर सर्व्युलासुसार, एजीएमची सूचना आणि ३१ मार्च, २०२१ रोजी संपलेल्या वित्तीय वर्षाकरिता वार्षिक अहवालाच्या इलेक्ट्रॉनिक प्रती कंपनीचे प्रबंधक आणि शेअर हस्तांतरण दलाल/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकडे नोंदणीकृत असणाऱ्या त्यांच्या ईमेल पत्त्यावर सर्व सभासदांना इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठविण्यात आली आहे वरील नमुद कागदपत्रे कंपनीचे संकेतस्थळ www.snythikofoilsltd.com यावर आणि स्टॉक एक्स्चेंजचे संकेतस्थळ www.bseindla.com यावग्रदेखील उपलब्ध आहे. सभामदांना सदर लक्षात घेण्याची विनंती करण्यात येते की, वरील नमूद कागदपत्रांची प्रत सर्क्युलरच्या तरतुर्दीप्रमाणे कंपनीद्वारे त्यांना देणे शक्य नाही.
- सरा सभेसाठी आमंत्रित करण्यासाठी देण्यात आलेल्या सूचनेत नमूद सर्व ठरावांवर त्यांचे मत इलेक्ट्रॉनिकली देण्यासाठी सभासदांना कंपनी रिमोट ई–मतदान सुविधा देणार आहे. ई–मतदानाची सुविधा एजीएममध्येदेखील उपलब्ध असेल आणि सभासदांना रिमोट ई-मतदानाद्वारे आपले मत देता आले नसेल त्यांना आंडिओ व्हिज्युअलद्वारे एजीएममध्ये उपस्थिती लावता येईल. एसएसडीएलची सेवा कंपनीने एजीएममध्ये रिमोट ई-मतदान/ई-मतदानाची सुविधा पुरविण्यासाठी दिली आहे. ४. प्रत्यक्ष स्वरूपात शेअसे धारण केलेल कंपनीचे सभासद अथवा कंपनी/डिपॉझिटरीजकडे आधीच नोंदणीकृत नसलेल्या सभासदांना खालील कागदपत्रे/सूचना एजीएम येथे रिमोट ई-मतदान अथवा ई-मतदानाद्वार त्यांचे मत देण्यासाठी आयडी आणि पासवर्ड मिळविण्यासाठी आणि त्यांचा ई-मेल पत्ता नोंदणीकृत करण्यासाठी अथवा अपडेट करण्यासाठी ईमेलद्वार
- supportpurvashare.com येथे पाठवावे. १. कंपनीच्या यादीतील नोंदणीकृत नाव
- २. डीपी आयडी आणि क्लाएंट आयडी, क्लाएंट मास्टर कॉपी अथवा कन्सोलिडेटेड अकाऊंट स्टेटमेंट (डिमॅट स्वरूपात शेअर्स असणाऱ्यांसाठी)
- . फोलिओ क्रमांक आणि भाग प्रमाणपत्र (प्रत्यक्ष स्वरूपात धारण शेअर्सकरिता)
- ४. ई-मेल आयडी आणि भ्रमणध्वनी क्रमांक
- . पॅन आणि आधार कार्डाची स्वाक्षांकित स्कॅड प्रत
- इ. ऑडिओ व्हिज्युअल स्वरूपात एजीएम उपस्थितीकरिता आणि एजीएममध्ये रिमोट ई-मतदान/ई-मतदानाद्वारे मत देण्याची तपशिलवार सूचना एजीएम सूचनेत देण्यात आली आहे. सभासदांना याचा काळजीपूर्वक अभ्यास करावा ही विनंती आहे.

सिंथिको फॉईल्स लिमिटेडकरिता रमेश दधिया

तारीखः ३ सप्टेंबर, २०२१ स्थळः जव्हार

द्रीआयएन ००७२६०४४

मंद्रलाच्या आहेशाहारे

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that Smt. Sandhya Mukesh Shah, member of "Atlas Apartments Co-operative Housing Society Limited", owner of Premises described in the schedule hereunder written intend to sell the

Any person having any objection for sale or claiming any right, title or interest in the Premises described in the schedule hereunder by way of sale, exchange, gift, mortgage, charge, trust, possession, inheritance, lease, lien, attachment or otherwise howsoever is hereby required to make the same known in writing with proof hereof, to the undersigned having office at 301-A. Aman Chambers, Opera House, Mumbai 400004 within 15 days from the date hereof. If no claims are received then the sale will be completed and claims if any will be considered as waived

SCHEDULE

Flat o. 21B admeasuring 2100 sq.ft. carpet area on the 2nd floor, and Garage No. 44 in Atlas Apartments, situated at 11-Jamnadas Mehta Marg, Malabar Hill, Mumbai-400006, Plot bearing C.S. No. 195 of Malabar Hill Cumballa Hill Division and 5 (five) Shares of Rs. 50/ each bearing distinctive No.s 146 to 150 as comprised in Share certificate No. 29 issued by the Atlas Apartments Co-operative Housing Society Ltd.

For, Dinesh Gandhi & Associate Chartered accountants Place: Mumbai (N.C. Gandhi) Partner

Public Notice hereby given that Share Certificat pearing No. 24 comprising of 5 fully paid up

Shares of Face Value of Rs. 50/- each bearing distinctive numbers 116 to 120/- (both nclusive) of Navyug Nagar CHS Ltd., 662 Forjett Hill Road, Mumbai – 400 036 issued b the Society in the name of Sureshchandra B Sadhani has been lost and an application fo issue of Duplicate Share Certificate in respec hereof has been made to the Society, an objection for the issue of Duplicate Share Certificate should be made within 15 days fron the date of this Public Notice to the Society a he above address.

Public are cautioned against dealing in any wa vith the Original Share Certificate. For Navyug Nagar Co-operative House

Date: 01/09/2021 Hon'ble Secretar सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना

	• •		, , «	
अनु. क्र.	कर्जदारांचे नांव (अ)	गहाण मालमत्तेचा तपशिल (ब)	एनपीए दिनांक (क)	थकित रक्कम (रू,) (ड)
1		सर्व्हें नं.110/1, सर्व्हें नं.110/2, सर्व्हें नं.112/19, कॅंडोलिम व्हिलेजच्या गावात, उत्तर गोवा जिल्हा, कॅंडोलिम -403114,		रू.66,50,28,742.95 /- (रूपये सहासष्ठ करोड पन्नास लाख अट्टावीस हजार सातशे बेचाळीस आणि पंच्याण्णव पैसे मात्र) 12.08.2021 या तारखेस

वर उल्लेख केलेल्या कर्जदारांनी कर्ज खात्याची आर्थिक शिस्त पाळलेली नाही आणि कंपनीने सर्वसामान्य व्यवहारात भरलेल्या हिशोब पत्रकांनुसार प्रत्येक कर्जदाराकडे स्तंभ ''ड "मध्ये दर्शविल्याप्रमाणे थिकत रक्कम आहे.

कर्जफिडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने कुचराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार) म्हणन प्रचलित प्रथेनसार वर्गीकृत केली आहे. परिणामी. वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सचीत करीत आहेत.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सूचन प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शिवलेल्या थिकत रकमे सह आजपर्यंत चे व्याज, खर्चे आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील

कपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतदीं अनव्ये ''कर्जदार सिक्यअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किमती, शुल्क . अणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात असेल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्ता परत मिळवण्यास पात्र नसेल

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्या व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात

े कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेड

₹MANAPPURAM HOME

मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड

याआधी मनप्पुरम होम फायनान्स प्रा. **सीआयएन**:यु६५ँ९२३के१२०१०पीआयसी०३९१७९

नोंदणी कार्यालय: IV/४७०ए, (जुना)डब्ल्यू/६३८ए(नवीन) मनप्पुरम हाऊस, वलपाड, थ्रिसुर, केरळ ६८०५६७ **कॉर्पो. कार्यालय**ः मनप्पुरम होम फायनान्स लिमिटेड, तिसरा मजला, युनिट क्र. ३०१ ते ३९५,ए विंग, कनाकिया वॉल स्ट्रीट, अंधेरी-कुर्ला रोड, अंधेरी पूर्व, मुंबई-४०० ०९३., महाराष्ट्र. **दूर. क्र.** : ०२२-६६२९१०००, **संकेतस्थळ**: www.manappuramhomefin.com

मागणी सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, खालील कर्जदारांनी कंपनीकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीए) म्हणून वर्गीकृत झाले आहे. त्यांनी कंपनीला दिलेल्या त्यांच्या अंतिम ज्ञात पत्यावर सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टुक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या कलम १३ (२) अन्वये सूचना त्यांना जार्र करण्यात आली आहे. तरीही सदर कर्जदारांच्या माहितीसाठी त्या व्यतिरिक्त सदर जाहीर सूचनेच्या मार्गाने सदर कर्जदारांना कळविण्यात येत आहे.

अ. क्र.	कर्जदार/सह–कर्जदार/हमीदार यांचे नाव /कर्ज खाते क्रमांक/ शाखा	हितसंबंध निर्माण केलेल्याच्या संबंधातील तारणमत्तेचे वर्णन	एनपीए तारीख	मागणी सूचना तारीख आणि थकबाकी रक्कम
१	करीम रहमतुल्ला शेख, सानुबेर करीम शेख आणि शहनवाझ अल्लाबक्श सय्यद/ पीयु९०पीयुएलओएन००००५००३०२८/विरार	फ्लॅट क्र. १०४, डी विंग, १ला मजला, आस्था सहवास, अचोले गाव, नालासोपारा पूर्व, ठाणे-४०१ २०९, महाराष्ट्र, भारत	११-०८-२०२१	१३-०८-२०२१ आणि रु. १४३६०८१/-
?	सतीश बांकेलाल सैनी, शांती सतीश सैनी आणि मनोज कुमार बांकेलाल सैनी/ पीयु९०पीयुएलओएन००००५००५६९१/कल्याण	फ्लॅट क्र. ३०३, ३रा मजला, माऊली कृपा बिल्डिंग, गणेश नगर वडावली रोड, अटाली अंबीवली पश्चिम, ठाणे, ठाणे-४२११०२, महाराष्ट्र, भारत	११-०८-२०२१	१३-०८-२०२१ आणि रु. ८०२३४५/-
Ŋ	दिनेश गणेश पलांडे, दिपिका दिनेश पलांडे आणि पांडुरंग सोनू तमाणकर/ महेश गणेश पलांडे / पीयु९०पीयुएलओएन००००५०१०३०३/कल्याण	वक्रतुंड नगर फेज २ फ्लॅट क्र. १०१, १ला मजला, एफ विंग, रहतोली नाका रहतोली, गाव बदलापूर पश्चिम, ठाणे-४२१५०३, महाराष्ट्र, भारत	0८-0८-२०२१	१३-०८-२०२१ आणि इ. १०९७७१२/-
8	दत्तात्रय राजाराम फाटक, देवयानी डी फाटक आणि श्रद्धा जी न्हावकर / डब्ल्यूकेएएलव्हाय०००१०७२/कल्याण	एस. क्र. १०५, फ्लॅट क्र. १०१, ई-विंग, श्री कृष्णा हेवेन बेलावली स्ट्रीट, बदलापूर पश्चिम, ठाणे-४२१५०३, महाराष्ट्र, भारत	११-०८-२०२१	१३-०८-२०२१ आणि इ. २११९३९२/-
ч	अमीरूल हसन खान, सरवरी बानो अमीरूल हसन खान आणि मोहम्मद तौफिक खान / डब्ल्युकेएएलव्हाय००००७२४/कल्याण	फ्लॅट क्र. ७०५ आणि ७०६, ७वा मजला, सुप्रिम रेसिडेंसी, भिवंडी कल्याण लिंक रोड, मुंबई-४२१ ३०२, महाराष्ट्र, भारत	११-१२-२०१७	१७-०८-२०२१ आणि रु. ४१४९५०२/-
Ę	नरेंद्र सुंदरलाल गुप्ता, ममता नरेंद्र गुप्ता/नविन नरेंद्र गुप्ता आणि संजय गुप्ता/ पीयु९०पीयुएलओएन००००५००२०१४/ कल्याण	फ्लॅट क्र. ३०३ आणि ३०४ ३रा मजला, श्री एकविरा प्रसाद, मांडा टिटवाळा, ठाणे- ४२१६०५, महाराष्ट्र, भारत	११-१०-२०१८	१७-०८-२०२१ आणि इ. ३१३५७०५/-
O	संजय शंकर जैसवाल, रणजीत संजय जैसवाल आणि शंकर नरोत्तम जैसवाल/ डब्ल्यूकेएएलव्हाय००००६७९/कल्याण	फ्लॅट क्र. १९३, १ला मजला, बी विंग, निळकंठ अपार्टमेंट, मँगो गाव, पाली विक्रमगड रोड, ठाणे- ४२९३०३, महाराष्ट्र, भारत	११-०८-२०१८	१७-०८-२०२१ आणि रु. ३२२५१४८/-
۷	महेंद्र नटवरलाल पिठादिया, दीप्ती महेंद्र पीठादिया आणि कौस्तुभ वासुदेव शिंदे / डब्ल्यूबीईएलए०००००५३/कल्याण	फ्लॅट क्रए/००१, तळ मजला, नव राहुल सीएचएस लि., नवागाव, तालुका कल्याण, जि. ठाणे-४२१२०२	२१-०६-२०१९	१७-०८-२०२१ आणि रु. २४९६५००/-

वरील कर्जदारांना कलम १३ (२) अन्वये सचना जारी केल्याच्या तारखेपासन ६० दिवसांत थकबाकी प्रदान करण्याचा सल्ला देण्यात येत आहे. कसर केल्यास सिक्यरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्टक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ च्या तरतुदींनुसार वरील नमुद तारखेची कलम १३ (२) अन्वये सूचना जारी केल्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या समाप्तीनंतर पृढील पावले उचलण्यात येतील.

दिनांक : ०३ सप्टेंबर, २०२१. प्राधिकृत अधिकारी मनप्पुरम होम फायनान्स लि.



नोंदणीकृत कार्यालय : २७, डेव्हलपेड इंडस्ट्रियल इस्टेट, गुड्डे, चेन्नई - ६०००३२ आणि ब्रांच ऑफिस : १) ए/२०२, अंकित सीएचएस डीसीबी बँक मागे, अंबाडी रोड, वसई पश्चिम - ४०१२०२ आणि २) ऑफिस क्र. १, १ ला मजला, श्रेया पॅलेस, येस बँक वर, संतोषी माता रोड, विजय सेल्स जवळ, रामबाग लेन क्र. ४, कल्याण (प) महाराष्ट्र

मागणी सूचना यु/एस १३(२)

द्वारे स्वाक्षरी: प्राधिकृत अधिकारी

तुम्ही खालील नमुद कर्जदारांनी परिशिष्टात नमुद केलेली मिळकत गहाण ठेवुन कर्ज घेतले आहे आणि खालील नमुद तुम्ही कर्ज करारासाठी कर्जदार/सहकर्जदार, हमीदार आहात. तुम्ही केलल्या कसूरीच्या परिणामी तुमचे कर्ज खाते सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲण्ड सिक्युरिटी इंटरेस्ट (थोडक्यात सरफैसी ॲक्ट) २००२ च्या तरतुर्दीच्या अंतर्गत नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हणून वर्गीकृत करण्यात . अले आहे. आम्ही हिंदजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड ने तुम्ही दिलेल्या पत्यावर सएफैसी ॲक्टच्या कलम १३(१३) सहवाचता कलम १३(२) अंतर्गत मागणी सुचना जारी केली होती. तुम्हाला पाठिबलेल्या सदर सूचना या रजिस्टर्ड पोस्ट/ ब्ल्यू डार्ट कुरियर द्वारे बजावण्यात आल्या होत्या, त्या त्या न बजावता परत प्राप्त झाल्या आहेत. सदर सूचनांमध्ये समाविष्ट मजकुर आहे की तुम्ही तुम्हाला मंजुर केलेल्या विविध कर्जांचा परतावा करण्यास कसूर केलेली आहे. त्यामुळे विद्यमान प्रकाशन हे सरफैसी ॲक्टच्या कलम १३(२) च्या तरतुर्दीनुसार आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स , २००२ च्या नियम ३(१) च्या तरतुर्दीनुसार सूचना

खाते, कर्जदार आणि हमीदाराचे नाव	कर्ज खाते क्रमांक	अंमलबजावणी करावयाच्या तारण मत्तेचा तपशिल	एनपीए ची तारीख	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचनेनुसार थकबाकी रक्कम
योगेश नटबरलाल पांचाळ (कर्जदार) आणि सौ. रेखाबेन योगेश पांचाळ (सह-कर्जदार)	एमएच/एमयुएम/केएलवायएन/ ए०००००१३०	वसई /////////// येथे हमीउप-प्रबंधकांच्या क्षेत्रात गाव आचोळे, वसंत नगरी, वसंई (पूर्व), ता. वसई, जिल्हा पालघर येथे स्थित जमीन धारक स. क्र. २ वर बांधलेले व्हेंचर अपार्टमेंट को-ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि. नावे ज्ञात इमारतीच्या ए विंग मध्ये १ ल्या मजल्यावर फ्लॅट क्र. १०३, मोजमापित ९६७ चौ.फू. येथे मिळकत. सामाबद्ध: उत्तर: ओपन स्पेस, पूर्व: बी विंग, पश्चिम: रिगल इस्टेट सीएचएसएल, दक्षिण: लिफ्ट/पेंसेज	३१/०३/२०२१	१२/८/२०२१	येथे जोडलेली रु. ५२,०७,४०९/- (रुपये बावन्न लाख सात हजार चारशे नऊ मात्र) सह १३.०८.२०२१ पास्नचे पुढील थकीत प्रभार
श्री. रोहिदास गोपाळ अभंग, (कर्जदार) आणि सौ. निलम रोहिदास अभंग (सह–कर्जदार)	एमएच/एमयुएम/केएलवायएन/ ए०००००१२४	ने निर्माण जिल्हा ठाणे आणि उप नोंदणीकृत जिल्हा ठाणेमध्ये नांदिवली ग्रामपंचायतच्या हद्दीत गाव नांदिवली, ता. कालवण, जि. ठाणे येथे स्थित जमीन धारक भुमापन क्रमांक क्र. ४१, उपविभाग क्रमांक १ वर बांधलेले पी ॲण्ड टी कॉलनी, गांधी नगर, टी.पी.एम चर्च जवळ येथे स्थित गणराज कॉम्प्लेक्स नावे ज्ञात इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावर फ्लॅट ए/३०१, मोजमापित ५०९ चौ.फू. बिल्ट अप (४७.३० चौ.मीटर्स) येथे मिळकत. सीमाबद्ध: उत्तर: ओपन प्लॉट, पूर्व: रोड, बालाजी कृपा, पश्चिम: चर्च, दक्षिण: रोड/बी विंग	₹१/०३/२०२१	१२/८/२०२१	येथे जोडलेली रु. ११,३९,५४५/- (रुपये अकरा लाख एकोणचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस मात्र) सह १३.०८.२०२१ पासूनचे पुढील थकीत प्रभार
श्री. राकेश जमुनाप्रसाद दीक्षित (कर्जदार) आणि पिंकी दीक्षित (सह-कर्जदार)	एमएच/एमयुएम/केएलवायएन/ ए०००००२८८	ग्रामपंचायत शेलारच्या हद्दीत गाव शेलार, तालूका भिवंडी, जिल्हा ठाणे येथे स्थित असलेले आणि वसलेले जमीन धारक सन्हें क्र. १४९/१/१/ आणि १४९/१/२/२/१ वर बांधलेले अपना नगर नावे इमारतीमध्ये इमारत ए II मध्ये तळमजल्यावर ए विंग मध्ये पलॅट क्र. ००१, मोजमापित ३८५ चौ.फू. म्हणजेच ३५.७८ चौ.मीटर्स बिल्ट अप क्षेत्र येथे मिळकत. सीमाबद्धः उत्तरः ओपन प्लॉट, पूर्वः डी विंग, पश्चिमः इमारत, दक्षिणः रोड	3१/03/२०२१	१२/८/२०२१	येथे जोडलेली रु. ७,६३,४८४/ – (रुपये सात लाख त्रेसष्ट हजार चारशे चौऱ्याऐंशी मात्र) सह १३.०८.२०२१ पासूनचे पुढील थकीत प्रभार
दत्तात्रय श्रीकांत पाटील (कर्जदार) आणि सुप्रिया दत्तात्रय पाटील (सह-कर्जदार)	एमएच/एमयुएम/केएलवायएन/ ए०००००३१५	गाव ओवे, तालूका पनवेल, जिल्हा रायगड येथे स्थित असलेले आणि वसलेले हाऊस क्र. ११७६ बी, ११७६ डी, मोजमापित ४४२ चौ.फू. येथे स्थित साईकृपा नावे ज्ञात इमारतीमध्ये ४ थ्या मजल्यावर फ्लॅट क्र. ४०१, मोजमापित ३९४ चौ.फू. चटई क्षेत्र येथे मिळकत. सीमाबद्ध: उत्तर: स्टेअरकेस, पूर्व: रोड, पश्चिम: फ्लॅट क्र. ४०४/४०५, दक्षिण: इतर रहिवासीत इमारत.	₹१/०३/२०२१	१२/८/२०२१	येथे जोडलेली रु. १७,१०,९५० (रुपये सतरा लाख दहा हजार नऊशे पन्नास मात्र) सह १३.०८.२०२१ पासूनचे पुढील थकीत प्रभार
सौ. निलम रोहिदास अभंग (कर्जदार) आणि सौ. रोहिदास गोपाळ अभंग (सह-कर्जदार)	एमएच/एमयुएम/केएलवायएन/ ए०००००१२३	नोंदणीकृत जिल्हा ठाणे आणि उप नोंदणीकृत जिल्हा ठाणे दरम्यान नोंदिवली ग्रामपंचायतच्या हदीत गाव नोंदिवली, ता. कालवंण, जि. ठाणे येथे स्थित जमीन धारक भुमापन क्रमांक क्र. ४१, उपविभाग क्रमांक १, मोजमापित २२८७ ची. मीटर्स वर बांघलेले पी अंण्ड टी कॉलनी, गांघी नगर, टी.पी.एम चर्च जवळ येथे स्थित गणराज कॉम्प्लेक्स नावे ज्ञात इमारतीच्या ३ ऱ्या मजल्यावर फ्लॅट ए/३०१, मोजमपित ५०९ ची.फू बिल्ट अप (४७.३० ची.मीटर्स) येथे मिळक्त. सीमाबद्ध: उत्तर: ओपन प्लॉट, पूर्व: रोड/ बालाजी कृमा, पश्चिम: चर्च, दक्षिण: रोड/बी विंग	\$१/o\$/२o२१	१२/८/२०२१	येथे जोडलेली इ. ११,३९,५४५/- (इपये अकरा लाख एकोणचाळीस हजार पाचशे पंचेचाळीस मात्र) सह १३.०८.२०२१ पासूनचे पुढील थकीत प्रभार
सौ. पारुल दीपक मेहता (कर्जदार) आणि श्री. दीपक जयंतकुमार मेहता (सह–कर्जदार)	एमएच/एमयुएम/केएलवायएन/ ए०००००१७३	नोंदणीकृत विभाग आणि जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत जिल्हा आणि तालूका मावळ दरम्यान आणि वडगाव नगर परिषदच्या स्थानिक हदीत महसूल गाव-वडगाव, तालूका मावळ, जिल्हा पुणे येथे स्थित असलेले आणि वसलेले रहिवासीत झोनमध्ये जमीन धारक सब्हें क्र. १०७/१, क्षेत्र मोजमापित ०१ हेक्टर ०७ आरेज. पासून संपूर्ण जमीन मिळकत मोजमापित ०१ हेक्टर ८७ आरेज (समाविष्ट पोट खराबा ० हेक्टर ६ आरेज) आणि सब्हें क्र. १०७, हिस्सा क्र. ३, मोजमापित ०० हेक्टर ४० ओरेज (समाविष्ट पोट खराबा ०० हेक्टर ४० ओरेज) एकमेकांना जोडलेले मुल्यांकीत रु. ००.६३ च्या भाग आणि विभागावर इंद्रप्रस्थ नगरी नावे ज्ञात इमारत बी, तिसरा मजल्यावर अपार्टमेंट क्र. ३०३, चटई क्षेत्र मोजमापित ५२८ ची.फू. म्हणजेच ५० ची.मीटर्स, समाविष्ट क्षेत्र जोडलेली बाल्कनी आणि जोडलेले टेरेस मोजमापित ५३८ ची.फू. म्हणजेच ५० ची.मीटर्स, रमाविष्ट क्षेत्र पोटर्स येथे मिळकत सीमाबद्ध: उत्तरेला: फ्लॅट, पूर्व: पॅसेज, पश्चिम: सेट बँक, दक्षिण: सेट बँक	₹१/०३/२०२१	१२/८/२०२१	येथे जोडलेली रु. १८,५८,७५७/- (रुपये अठरा लाख अड्डावन्न हजार सातशे सत्तावन्न मात्र) सह १३.०८.२०२१ पास्नुचे पुढील थकीत प्रभार
श्री. दीपक जयंतकुमार मेहता (कर्जदार) आणि सौ. पास्त दीपक मेहता (सह– कर्जदार)	एमएच/एमयुएम/केएलवायएन/ ए०००००२३०	नोंदणीकृत विभाग आणि जिल्हा पुणे, उप नोंदणीकृत जिल्हा आणि ताल्कृत मावळ द्रस्यान आणि वडगाव नगर परिषदच्या स्थानिक हदीत महसूल गाव-वडगाव, ताल्कृत मावळ, जिल्हा पुणे येथे स्थित असलेले आणि वसलेले रिहवासीत झोनमध्ये जमीन धारक सल्हें क्र. १०७/१, क्षेत्र मोजमापित ०१ हेक्टर ०७ आरेज. पासून संपूर्ण जमीन मिळकत मोजमापित ०१ हेक्टर ८७ आरेज (समाविष्ट पोट खराबा ० हेक्टर ६ आरेज) आणि सल्हें क्र. १०७, हिस्सा क्र. ३, मोजमापित ०० हेक्टर ४० आरेज (समाविष्ट पोट खराबा ०० हेक्टर ६० आरेज) एकमेकांना जोडलेले मुल्यांकीत रु. ००.६३ च्या भाग आणि विभागावार इंद्रप्रस्थ नगरी नावे ज्ञात इमारत बी, ३ ऱ्या मजल्यावर अपार्टमेंट क्र. ३०२, चर्टई क्षेत्र मोजमापित ५६५ चौ.फू. म्हणजेच ५२.५० चौ.मीटर्स, समाविष्ट क्षेत्र जोडलेली बालकनी आणि जोडलेले टेरेस मोजमापित ५७ चौ.फू. स्हणजेच ५.३० चौ.मीटर्स येथे मिळकत	३१/०३/२०२१	१२/८/२०२१	येथे जोडलेली रु. १९,३२,९८९/ – (रुपये एकोणीस लाख बत्तीस हजार नऊशे एकोणनव्यद मात्र) सह १३.०८.२०२१ पासूनचे पुढील थकीत प्रभार

तुम्हाला व्याज आणि खर्चासह वरील सदर रक्कम सदर सूचनेच्या प्रसिध्दी तारखेपासून ६० हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला चुकती करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कर्जदार, गहाणवटदार आणि हमीदारांच्या तारण मत्तेचा कब्जा घेण्यासह सर्वे किंवा कोणतीही एक किंवा अधिक तारण मत्तांच्या विरोधात सदर ॲक्टच्या तरतुर्दींच्या अंतर्गत आवश्यक ती कार्यवाही करेल. सदर ॲक्ट अंतर्गत हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेडला उपलब्ध अधिकारांमध्ये (१) तारण मत्तेची रोकड करण्यासाठी भाडेपड्डा, विक्रीच्या अभिहस्तांकनाच्या मार्गाने हस्तांतरणाच्या अधिकारासह कर्जदार/हमीदार यांच्या तारण मत्तेचा कब्जा घेण्याचा अधिकार (२) तारण मत्तांचे भाडेपट्टा, अभिहस्तांकन किंवा विक्रीद्वारे हस्तांतर करुन त्यांची रोकड करण्याच्या अधिकारांसह तारण मत्तांचे व्यवस्थापन ताब्यात घेणे आणि हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड कडुन केलेल्या तारण मत्तांच्या कोणत्याही हस्तांतरणाने तारण मत्तांच्या संदर्भातील सर्व अधिकार असे हस्तांतरित होतील की जण् काही ते हस्तांतर तम्ही केले आहे. सदर कायँडाच्या कमल १३(१३) च्या तरतुर्दीच्या अटींमध्ये तुम्हाला याद्वारे हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड च्या पूर्व संमतीशिवाय हिंदुजा हाऊसिंग फायनान्स लिमिटेड करे जंगमगहाण/तारण आणि उपरोक्त संदर्भित कोणतीही तारण मत्तेची विक्री भाडेपट्टा किंवा अन्य (तुमच्या कामकाजाच्या सर्वसाधारण ओघा व्यतिरिक्त) प्रकारे हस्तांतरित करण्यास प्रतिबंधित करण्यात येत आहे.

सीमाबद्धः उत्तरेलाः सेट बँक, पूर्वः सेट बँक, पश्चिमः पॅसेज, दक्षिणः फ्लॅट

ठिकाण : मुंबई दिनांक: ०३.०९.२०२१

जाहीर सचना

शाखा कार्यालय: आयसीआयसीआय बँक लि., कार्यालय क्रमांक २०१-बी. २रा मजला, रोड क्र.१, प्लॉट क्र.- बी३, वायफाय आयटी पार्क, वागळे इंडस्टीयल ईस्टेट, ठाणे, महाराष्ट्र- ४००६०४.

PICICI Bank बालील कर्जदारांनी बँकेकडून त्यांनी घेतलेल्या कर्ज सुविधेची मुद्दल आणि व्याजाचा परतावा करण्यात कसूर केलेली आहे आणि कर्ज नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स (एनपीएन) म्हणून वर्गीकृत झाले आहे. त्यांच्या ज्ञात पत्यावर सिक्युरिटायझशन अन्ड रिकन्स्ट्रक्शन आफ फायनाान्शयल असटस् अन्ड एन्फासमट आफ सिक्युरिटा इटरस्ट अक्ट, २००२ च्या कलम १३(२) अन्वय त्याना जारी करण्यात आला,

	तिची बजावणी झाली नाही आणि म्हणुन त्यांना सदर जाहीर सूचनेद्वारे कळविण्यात ये	अंमलबजावणीयोग्य मत्ता/ तारण मत्तेच्या मिळकतीचा पत्ता		
अ. क्र.	कर्जदार/सह–कर्जदार/हमीदाराचे नाव/ (कर्ज खाते क्रमांक) आणि पत्ता	अमलबजावणायाग्य मत्ता/ तारण मत्तच्या ामळकताचा पत्ता	सूचना पाठविल्याची तारीख/ सूचनेच्या तारखेस थकबाकी	एनपीए तारीख
۲.	श्री ऑटोमोबाईल/श्री. अमरचंद गणपतलाल शर्मा/श्रीम. सोनल अमरचंद शर्मा/श्री. मिलिंद कैलास शर्मा/श्री. हरीष गणपतलाल शर्मा/नागपूरी जिन कंपाऊंड, टिळक रोड, ओल्ड कॉटन मार्केट, जनता कमर्शियल बँक समोर, मेन शाखा अकोला- ४४४००१/ ६९६८०५६००३३०	दुकान क्र. ५, पहिल्या मजल्यावर, नाझुल प्लॉट क्र. ६/१ बी, नाझुल शीट क्र. २६ डी, त्रिविनेश्वर कॉम्प्लेक्स, गणपती मंदिर जवळ, टिळक रोड, ता. जि. अकोला-४४४४००१	३०/०७/२०२१ रु. १०८७२८२.२/ -	३०/०५/ २०२०
۲.	बोधरा ट्रेडर्स/श्री. हुकुमचंद बोधरा/श्रीम. प्रियंका हुकुमचंद बोधरा/राशी अपार्टमेंट, राजापेठ, ब्राम्हण सभा, अमरावती, अमरावती- ४४४६०१/ ०४२८०५५०१७१०	नझुल क्र. १८०/१, नझुल शीट क्र. ४६-ए, फ्लॅट क्र. १०१, तळ मजला, राशी अपार्टमेंट, विवेकानंद कॉलनी, पेठ प्रगणे, बडनेरा, अमरावती-४४४६०१	३०/०७/२०२१ ₹. ७४०२६९७.९४/-	₹१/०३/ २०२०
₹.	जाधव ऑटोमोबाईल प्रायव्हेट लिमिटेड/श्रीम. किर्ती जाधव/श्रीम. सलोनी जाधव/श्री. शांतनू जाधव/श्री. विजय जाधव/५९२ एनएच०६, नागपूर रोड, मनिस्ल फेरतिली, झेर प्लॉट जवळ, नाका बोरगाव (धरमाले) अमरावती- ४४४९०१/ ३४५३०५००७५३	गट क्र. ९२, सर्व्हे क्र. ४३/१, नागपूर रोड, मौजे बोरगाव, धरमाले, प्रगाने नांदगाव पेठ, महाराष्ट्र, अमरावती-४४४६०१	३०/०७/२०२१ इ. २३२४६१९६.०२/-	३१/०६७ २०२०
٧.	महालक्ष्मी ट्रेडिंग कंपनी/श्रीम. रेखा घनश्याम अग्रवाल/श्री. घनश्याम सत्यनारायण अग्रवाल/कृषी उत्पन्न बाझार समिती, अंबिका ट्रेडिंग चोपडा जवळ, जि. जळगाव, जळगाव ४२५१०७/ १४८३०५००४४९०	प्लॉट क्र. १३, गट क्र. १६१७, शिव कॉलनी, चोपडा, जळगाव- ४२५१०७	३०/०७/२०२१ रु. ३१६६४३७.९५/-	२७/०२/ २०२०
ч.	गुलाम ताहेर गुलाम रब्बानी/श्रीम. समिना कौसर ताहेर गुलाम/श्री. गुलाम जाहेड गुलाम रब्बानी २०५, शिवाजी नगर, भाग–२, उर्दू स्कूल जवह , तेल्हारा, ता. तेल्हारा, अकोला–४४४१२६/१८६३०५५००११८	मौजे शिवाजी नगर, अडगाव, जीपी वॉर्ड क्र. ४१२, प्रॉपर्टी नंबर ४१०, ४११, ता. तेल्हारा, जि. अकोला-४४४१२६	३०/०७/२०२१ ह. ६८०४९६.९/-	२४/०२/ २०२१
ξ.	राहुल दादाराव जवास्कर/श्रीम. प्रिया राहुल जवास्कर/श्रीम. सुशिला धनराज जाभोळे/झेडपी प्रायमरी स्कूल जवळ, राधा नगर, शिवाजी नगर, अमरावती/ ०४२८०५००३०७४	मौजे बेनोडा, प्रगाने नांदगाव पेठ, सर्ल्हे क्र. ३४, प्लॉट क्र. ९५, फॉर्माक्युटिकल्स, कमल प्लाझा मागे, न्यू कॉलनी, दस्तूर नगर रोड, अमरावती-४४४६०४	३०/०७/२०२१ रु. २६१९९७४/-	३०/११, २०१९
७.	श्री. दत्तगुरु केला एजन्सी/श्री. सुभाष कांतीलाल पाटील/श्रीम. कमलाबाई कांतीलाल पाटील/पुखेडा ता. रावेर, जळगाव ४२५५०८/ ११०२०५००४४१५	बी. क्र. सी. पी. क्र. ५६+५७, जी क्र. ७४१, सौभाग्य नगर, ओल्ड सावडा रोड समोर, रावेर, तालुका रावेर, जळगाव-४२५५०८	३०/०७/२०२१ ह. १३०५७००.५६/-	३१/०३/ २०२०
८.	विवेक एजेन्सीज्/श्री. विवेल सहदेवराव गजिभये/श्री. सहदेवराव भगवानजी गजिभये/घर क्र. ५८, भिमज्योती कॉलनी, साई नगर, अमरावती, एम कॉप, अमरावती- ४४४६०७/ ३४५३०५५००२५७	नझुल प्लॉट क्र. ५८, नझुल शीट क्र. ३२१, भिमज्योती सहकारी मागासवर्गीय गृहननिर्माण संस्था, मौजे बडनेरा, कॉलनी, साई नगर, अमरावती, एम कॉप, अमरावती- ४४४६०७/ ३४५३०५५००२५७	३०/०७/२०२१ ह. ३७३११७५/ -	२९/०२, २०२०
۲.	आदिनाथ कॉटन कं./श्री. पवन शाह/श्रीम. ममता पवन शाह/शिवशिष प्लाझा, श्रीराम चौक, फरशी, खामगाव ४४४३०३/ ०८६९०५०००२८२	मिळकत १: फ्लॉट क्र. २, पहिला मजला, शिवशिष प्लाझा कॉम्प्लेक्स, मालमत्ता क्र. १३६, प्लॉट क्र. ३/१, नझुल शीट क्र. २५डी, श्रीराम चौक, फरशी रोड, अकोला जनता बँक, खामगाव-४४४३०३ मिळकत क्र. २: गाळा क्र. ५, दुसरा मजला, शिवालय विहार, फरशी क्षेत्र, नझुल प्लॉट क्र. ३/७, नझुल शीट क्र. २५, नझुल प्लॉट क्र. ३, नझुल शीट क्र. २४डी, खामगाव-४४४३०३	₹१/०७/२०२१ ₹. ५५४५७२२.४/-	₹१/१२/ २०२०
१०.	ट्रॅव्हल लिक्स/श्री. जितंद्र नकाडे/श्रीम. माधुरी जितंद्र नकाडे/५०४, ए विंग, लोकमत भगवान, वर्धा रोड, नागपूर ४४००१२/ ६२४२०५०१५००१/ ६२४२५५००१९०१/ ६२४२६०००२०६५	चेंबर्स क्र. ५०४, ए विंग, पाचवा मजला, लोकमत भवन, नझुल प्लॉट क्र. १७ आणि १८, सिटी सर्व्हे क्र. ११२६, शीट क्र. ५३/२५, वॉर्ड नागपूर – ४४००१२	२७/०७/२०२१ इ. ७४१३५३८/-	२९/०१ २०२१
११.	रामदेव ट्रेडर्स/श्री. उदय सुभाषचंद्र बोधरा/श्रीम. ज्योती उदय बोधरा/गाडगे बाबा चौक, वणी, यवतमाळ - ४४५३०४/ ९५८०५००८४४८	मिळकत १: मौझा-वणी गाव क्र. ३३७, शीट क्र. १६, प्लॉट क्र. १७/१२३, पंचायत समिती वणी, तहसील वणी जि. यवतमाळ-४४५३०४ मिळकत २: मौझा-लालगुडा गाव क्र. ३२४, सर्व्हें क्र. ६/२, गट क्र. ११६, प्लॉट क्र. ३१, पंचायत समिती, वणी तहसील वणी, जिल्हा यवतमाळ-४४५३०४. मिळकत क्र.: मौझा-लालगुडा, गाव क्र. ३२४, सर्व्हें क्र. ६/२, गट क्र. ११६, प्लॉट क्र. २७, २९ आणि ३० पंचायत समिती वणी, तहसील वणी, जि. यवतमाळ-४४५३०४	२७/०७/२०२१ इ. १२३९१८४५.१८/-	38/03/ 2020
१२.	संताई ट्रेडिंग कंपनी/श्री. उत्तम लक्ष्मण हटकर/श्रीम. जिजाबाई उत्तम हटकर/पो. विठोली, हनुमान मंदिर जवळ, ता. दिग्रास, जि. यवतमाळ, यवतमाळ- ४४५२०३/१७८००५००७६४२	प्लॉट क्र. १, सर्व्हें क्र. १३७/२, लक्ष्मीनगर, तालुका दिग्रास, जि. यवतमाळ-४४५२०३	२९/०७/२०२१ इ. १ ६६७४९१.७४/-	३१/१२/ २०२०
१३.	संकल्प ट्रेडर्स/श्री. प्रविण मलानी/श्री. श्रीकिसन रामबिलासजी मलानी/२०, महेश नगर, साई नगर जवळ, अमरावती-४४४६०१/३४५३०५००१०३०	प्लॉट क्र. २०, सर्व्हें क्र. ३४/२, मौजे सतुर्ना, राजगड, गृहनिर्माण संस्था, अमरावती-४४४६०१	२९/०७/२०२१ इ. ४३७९९४८.८१/-	३१/१२/ २०२०
१४.	शलकमल ॲग्रोटेक/श्री. अभिलाश गणेशराव कडू/श्री. गणेशराव संपतराव कडू/घर क्र. १४३, वॉर्ड क्र. ४, पथरोट, तालुका अचलपूर, अमरावती- ४४४८०८/ ०८६८०५००३२४६	सर्व्हें क्र. ८७/२, वॉर्ड क्र. ०४, प्लॉट क्र. ५ आणि प्लॉट क्र. २, मौजे पथरोट, प्रगणे अचलपूर, अचलपूर, जि. अमरावती-४४४८०८	२७/०७/२०२१ रु. ४८१४५७५.५६/-	३०/०६/ २०२०

सूचनेच्या पर्यायी बजावणीकरिता पावले उचलण्यात आली आहेत. वरील कर्जदार आणि/िकंवा त्याचे हमीदार (प्रयोज्य तेथे) यांना सदर सूचना प्रसिद्धी तारखेपासून ६० दिवसात थकबाकी रक्कम अदा करण्याचा सल्ला देण्यात येत आहे अन्यथा सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनन्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या तरतुर्दी अन्वये पुढील पावले उचलण्यात येतील.

दिनांक : सप्टेंबर ०३, २०२१ ठिकाण: महाराष्ट्र

आयसीआयसीआय बँक लिमिटेड

THE FREE PRESS JOURNAL www.freepressjournal.in MUMBAI | FRIDAY | SEPTEMBER 3, 2021

SIMMONDS MARSHALL LIMITED

Regd. Office: Plot No. C-4/1, Phase II, Chakan MIDC Bhamboli, Khed, Pune-410501 E mail: secretarial@simmondsmarshall.com

NOTICE OF THE 61ST ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING INFORMATION AND BOOK CLOSURE

NOTICE is hereby given that the 61st Annual General Meeting ("AGM") of the Company for r ended March 31, 2021 is scheduled to be held on Thursday, September 23, 202 at 11.00 A.M through Video Conferencing ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") transact the business as stated in the Notice of AGM. Pursuant to Section 91 of th Companies Act 2013 and rules framed thereunder amended from time to time, the Register of Members and Share Transfer Books of the Company shall remain closed from Friday, September 17, 2021 to Thursday, September 23, 2021 (both days inclusive) for the purpose of 61st AGM.

In view of the continuing COVID-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs (MCA) ha vide General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020 and 02/2021 dated April 8, 2020 April 13, 2020, May 5, 2020 and January 13, 2021, respectively, issued by the Ministry o Corporate Affairs ("MCA Circulars") and The Securities and Exchange Board of India vide SEBI Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/ CIR /P/2020/79 and SEBI/HO/CFD/CMD 2/CIR/P/2021/11 dated May 12, 2020 and January 15, 2021 has permitted holding of AGN through VC/OAVM facility without the physical presence of members. Accordingly, compliance with MCA circulars and relevant provisions of The Companies Act, 2013 an SEBI (LODR) Regulations, 2015 the AGM of the Members of the Company will be through

In compliance with the MCA Circulars and SEBI Circular dated May 12, 2020 and Januar 15, 2021 Notice calling the Annual General Meeting, Directors' Report, Audited Financia Statements, Auditors' Report, etc. are being sent only through electronic mode to those Members whose email addresses are registered with the RTA / Depositories. Members may note that the Annual Report for the FY 2020-2021 will also be available on the Company's website www.simmondsmarshall.com, websites of the Stock Exchange, BSE Limited at www.bseindia.com and Notice of AGM on the website of CDSL i.e. www.evotingindia.com. Members who have not registered their email addresses a requested to register the same for receiving all communication from time to time includin Annual Report, Notices, Circulars, etc. from the Company electronically.

For Members holding shares in physical form, please send scanned copy of a signe request letter mentioning your folio number, complete address, email address to be registered along with scanned self- attested copy of the PAN and any document (such as Driving License, Passport, Bank Statement, AADHAR) supporting the registered address of the Member, by email to the RTA at: rnt.helpdesk@linkintime.co.in Member can also

update/ register their email id directly at https://web.linkintime.co.in/EmailReg/Email_Register.html

For the Members holding shares in demat form, please update your email addres through your respective Depository Participant/s.

Pursuant to Provisions of section 108 of the Companies Act, 2013 read with the rules mad there under and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is there under and Regulation 44 of SEBI (LODR) Regulations, 2015, the Company is pleased to provide to its members the facility to exercise their right to vote by electromeans on all the resolutions through e-voting services provided by the Central Depository Services (India) Limited (CDSL). The Members holding shares either in physical form of dematerialized form, on cut - off date i.e. September 16, 2021 may cast their vote electronically to transact the business set out in the Notice of AGM.
The remote e-voting period commence at 9.00 a.m. (IST) on September 20, 2021 and

ends at 5.00 p.m. (IST) on September 22, 2021. During this period shareholders' of the Company, holding shares either in physical form or in dematerialized form, as on the cut-off date (record date) of September 16, 2021, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by CDSL for voting thereafter. Members will be provided with the facility for voting through electronic voting system during the AGM and Member participating at the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting, will be

eligible to exercise their right to vote during the AGM.

Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM will also be eligible. to attend and participate at the AGM but shall not be entitled to cast their vote during the AGM. The e-voting facility will be available at the link www.evotingindia.com and detaile procedure for remote e-voting before the AGM, e-voting during the AGM and joining the AGM through VC/OAVM are provided in the Notes to the Notice of the 61st AGM.

Any person who becomes a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. **September 16, 2021**, may obtain the User ID and password from Link Intime India Private Limited (Registrar & Transfer Agents of th

Company). All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, (CDSL) Central Depository Services (India) Limited, Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N M Joshi Marg, Lowe Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk.evoting@cdslindia.com call on 022-23058542/43.

Mr. Mahesh Soni failing him Ms. Sonia Chettiar, Partner, GMJ & Associates has bee appointed as the Scrutinizer to scrutinize the e-voting process in a fair and transparer manner.

Place: Mumbai

10120724

10619803 &

Date: September 3, 2021

For Simmonds Marshall Limited N. S. Marshall (DIN: 00085754) Managing Directo

SYMBOLIC POSSESSION NOTICE

FICICI Home Finance

Registered office: ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai- 400051 Corporate Office: ICICI HFC Tower, JB Nagar, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai- 400059

Branch Office: 2nd floor, Office No 202, Kohinoor Paradise,

Survey No 284, Shivaji Nagar, Ratnagiri 415612

Whereas The undersigned being the Authorized Officer of ICICI Home Finance Company Limited under the Securitisation, Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of the powers conferred under section 13 (12) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) rules 2002, issued demand notices upon the borrowers mentioned below, to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice.

As the borrower failed to repay the amount, notice is hereby given to the borrower and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/ her under Section 13(4) of the said Act read with Rule 8 of the said rules on the below-mentioned dates. The borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of ICICI Home Finance Company Limited.

****	martine property will be dubject to the driange of refer herite i martine company Elimited.				
Sr. No.	Co horroword	Description of property/ Date of Possession	Date of Demand Notice/ Amount in Demand Notice (Rs.)		
1.	(Borrower), Prashant Krishna	Hissa No 17A 2 Pali Walake Road at Pali Ratnagiri S No 21 A Ratnagiri Maharashtra 415803. Bounded By - North: Pali- Valake Road, South: Adj Property, East: Open Land, West: Pali-Valake Road. Date of Possession- 28/08/2021	10-05-2021 Rs. 24,57,641/-	Ratnagiri-B	

The above-mentioned borrowers(s)/ guarantors(s) are hereby given a 30 day notice to repay the amount, else the mortgaged properties will be sold on the expiry of 30 days from the date of publication of this Notice, as per the provisions under the Rules 8 and 9 of Security Interest (Enforcement) Rules 2002.

Date: September 03, 2021 Authorized Officer ICICI Home Finance Company Limited

Sundaram Multi Pap Limited

CIN: L21098MH1995PLC086337

R.O.: 5/6, Papa Industrial Estate, Suren Road, Andheri East, Mumbai: 400093, Maharashtra, India. Tel No.: 022 6760 2200, Fax No.: 022 6760 2244. Email: info@sundaramgroups.in, Website: www.sundaramgroups.in

Notice of 27th Annual General Meeting

Notice is hereby given that the 27th Annual General Meeting (AGM) of the Members of the Sundaram Multi Pap Limited (Company) will be held on Thursday, September 30, 2021 at 11:30 a.m. IST through Video Conferencing ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") to $\frac{1}{2}$ ransact businesses as set out in the notice of 27th AGM, in conformity with the applicable provisions of Companies Act, 2013 and rule

nade thereunder read with the circulars issued by the Ministry of Corporate Affairs, SEBI and Government of India. Electronic copies of the notice of 27th AGM along with procedure and instruction for e-voting and Annual Report for financial year habeen sent on or before September 2, 2021, to all those members whose email IDs are registered with Company/Depositories.

The Notice of the 27th AGM and Annual Report for Financial Year 2020-21 are also available on the website of the Company at www. sundaramgroups.in and on the website of https://www.evoting.nsdl.com and the websites of the Stock Exchanges i.e. BSE Limited, and National Stock Exchange of India Limited, at https://www.bseindia.com and https://www.nseindia.com respectively

Pursuant to Section 91 of Companies Act, 2013 and regulation 42 of SEBI (LODR) Regulations 2015, the Register of member and shar Pursuant to Section 31 of Companies Act, 2013 and regulation 42 of 35th (Cob), Regulation 31, the Regulation 42 of 35th (Cob), the Regulation 42 of 35th (Cob), R

Rules, 2014, Secretarial Standard 2 and regulation 44 of SEBI (LODR) Regulations 2015 the members of the Company holding shares either in physical form or dematerialized form as on the Thursday, September 23, 2021 (the "Cut-off-Date"), are offered the facility to exercise their right to vote on the businesses set forth in notice of 27th AGM by electronic means through both remote e-voting and e-voting at AGM. The voting rights of the members shall be in proportion to the equity shares held by them as of Thursday, Sept 23, 2021 (the "Cut-off-Date").

Members are requested to attend the AGM through VC / OAVM through the NSDL e-Voting system. Members may access the https://www.evoting.nsdl.com under shareholders/Members login by using the remote e-voting credentials. The link for VC / OAVM will be available in Shareholder / Member's login where the EVEN of Company will be displayed. Please note that the Members who do not have the User ID and Password for e-Voting or have forgotten the User ID and Password may retrieve the same by following the remote e-Voting instructions mentioned in the notice. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members attending the meeting through VC/ OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum as per Section 103 o the Companies Act, 2013.

Remote e-voting period commences on Monday, September 27, 2021 at 11,00 a.m. and ends on Wednesday, September 29, 2021 at 5,00 o.m. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter and no remote e-voting shall be allowed thereafter

The Company has appointed Ms. Amisha V. Shah, proprietor of M/s. A. V. Shah & Associates, Practicing Company Secretary, Mumbai a the Scrutinizer to scrutinize entire voting process in a fair and transparent manner

Any person, who acquires shares of the Company and become Member of the Company after dispatch of the notice and holding share as of the cut-off date i.e., September 23, 2021, may obtain the login ID and password by sending a request at evoting@nsdl.co.in o cs@sundaramgroups.in. However, if you are already registered with NSDL for remote e-voting then you can use your existing user ID and password for casting your vote. Only those Members / shareholders, who will be present in the AGM through VC / OAVM and have not casted their vote on the Resolutions through remote e-Voting and are otherwise not barred from doing so, shall be eligible to vote through e-Voting system in the AGM. Members who have voted through Remote e-Voting will be eligible to attend the AGM. Howeve they will not be eligible to vote at the AGM.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Members and remote e-voting user manual for Member available at the download section of www.evoting.nsdl.com or call on toll free no.: 1800-222-990. Members who need assistance before or during the AGM, can contact NSDL on evoting@nsdl.co.in/ 1800-222-990 or contact Ms. Pallavi Mhatre, Manager – NSDL at +91 22 24994545

For Sundaram Multi Pap Limite Date: 02-09-2021 Amrut P. Sha Place: Mumbai Chairman & Managing Directo

TATA CAPITAL HOUSING FINANCE LTD. Regd. Office: 11th Floor, Tower A, Peninsula Business Park, Ganpatrao Kadam Marg. Lower Parel, Mumbai 400 013 DEMAND NOTICE TATA CIN No. U67190MH2008PLC187552 Contact No. (022) 61827414 Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 ("Act") read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 ("Rules"). Whereas the undersigned being the Authorised Officer of Tata Capital Housing Finance Limited (TCHFL) under the Act and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Rules already issued detailed Demand Notices under Section 13 (2) of the Act, calling upon the Borrower(s)/Co-Borrower Under Section 13 (2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

to TCHFL by the said Obligor(s) respectively Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Total Outstanding Dues NPA Date Loan Account Representative(s)/ Borrower, Co-Borrower (Rs.) & Demand Notice Nos date Rs. 8.68.309/- & Mr. Pranay Pandurang Chavar Mrs. Swara Pranay Chavan 10-05-2021 100074271

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: Flat no 11, admeasuring area 390 sq. fts. i.e. 36.24 Sq. Mtrs (built up) 2nd floor, in Building "Guru Shakti Complex", Building No. 3 of Guru Shakti Bldg. No 2 & 3 CHSL, constructed on Survey No.17, Hissa No.6 (Part), Plot No.2,3 Village Kulgaon, Badlapur, Taluka – Ambernath, District Thane - 421503

Mr. Titookumar Lalmani Gautam Des Mrs. Vidyawati Teetukumar Gautam Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All that piece and parcel of Sain plescription of unce securities Assets/minute and parcet of the security of th

18/2, 18/4, 19/1B, 19/3(part), 19/4 (part), 23/1 (part), 23/2, 23/4, 24/14, 24/17 lying and being situated at village Khadyachapada, Taluka Karjat, District Raigad. within the Registration District Raigad and Sub District Karjat. Mrs. Vanita Santosh Tayde Rs. 10,19,398/- & Mr. Santosh Kachru Tayde Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All That Flat Premise:

Mr. Tanaji Ananda Chougule Mrs. Ranjana Ananda Chougule Rs. 6,70,784/- & 10-08-2021 Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All that piece and parcel

of Flat bearing No. 203, admeasuring 430 Sq. Ft built up area, on the 2nd Floor, Wing-A, in the building known as SAI NIWAS, lying and situated at Survey No.89, Hissa No.2, Sagaon Village, Taluka Kalyan District Thane within Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All that piece and parcel the Registration Sub-District Kalyan.

08-07-2021

06-05-2021

Ghatkopar – Kirol Village, Mumbai 400086.

10604240 &

Mrs. Reshma Shivaji Shinde Mr. Pandurang Janardan Zore Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: Schedule – A All that piece and parcel of land situated within the Registration Division Raigad, Sub Division and Talluka Karjat, situated at Revenue Village Garpoli, within the limits of Group Grampanchayat Umroli and within the jurisdiction of Sub Registrar Karjat. Schedule – B Flat No. 01 situated on Ground Floor, in the Building No. B – 15 known as "Samruddhi and parcel of land and hereditaments under 12.5% Gaothan Expansion Scheme being Plot known as GES Plot No. Complex" situate on the property referred to in the Schedule I hereinabove, admeasuring 219 Sq. Ft. of carpet area.

10272440 Mr. Rakesh Rajaram Jadhav Mrs. Yogita Vilas Adhangale, Mrs. Manisha Rajaram Jadhav Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All that piece and parcel 34.686 Sq. Mrs. Carpet Area and chargeable Loft / Open Terrace having area Sq. Meters on the Ground Floor in the of Flat bearing No. 401, admeasuring 32.954 Sq. Mts of Carpet area and RERA Carpet area admeasuring 33.601 "A" Wing of the said Building known as "Today Empire Co-Operative Housing Society Ltd." Being constructed on Plot Sq. Mts along with Open balcony for exclusive use admeasuring 5.58 Sq. Mts, on the Fourth Floor of the Building No. 28, Sector – 25, situated at Kamothe Node, Navi Mumbai, Village Kamothe, Taluka Panvel, District Raigad, E-4', in the project known as "ROYAL CITY - FENNEL" constructed on land bearing Gut No. 183 admeasuring Maharashtra. 19000 Sq.Mts, lying and being situated at village Kalambhe, Taluka Shahapur, District Thane, Within the Registration District and Sub District of Thane, and also within the limits of Borsheti-Kalambhe Grampanchayat.

Rs. 8.31.523/- & 9714245 Mr. Raian Shankar Keluskar 09-04-2021 Mrs. Harshali Yashwant Pednekar Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All that piece and parcel of Flat bearing No. 604, on 6th Floor, in Building No. 3-B, admeasuring 269 Sq.Ft Carpet area, MHADA Scheme Code No. 289, lying and being situated at village Magathane, Taluka Borivali, District Mumbai Suburban. Within

the limits Registration Sub District Borivali. Mr. Vikas Rama Sarpe 10481125 Rs. 10,43,432/- & 11-08-2021 Mrs. Chhaya Rama Sarpe

ı	Tot Flat bearing No. 201, on the SECOND Floor in A Wing, having admeasuring area about 395 Sq.Fts or 36.7
l	Sq.Mts (Built Up) in the Building known as "GURUPOOJA BUILDING" and in the society known as "SHRE
l	GÜRUPOOJA" CHSL, Regn No. TNA/ULR/HSG/(TC)/16130/2004/2005 and constructed on Hose No. 63 are
l	about 895.20 Sq.Mts. situated at village SHIRGAON, GAOTHAN BADALPUR (E), Taluka Ambernath, Distriction
l	Thane, Within the Registration District and Sub District of Thane, and also within the limits of Kulgaon Badalapu
l	Municipal Council

Kamaldeep Colour Industries (P) Limited

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All that piece and parce

Mr. Kammal Kapoor, Mrs. Sandhya Kapoor known as Plot No. A-26 in the Dombivil industrial Area, within the village limits of Sagaon and outside the Municipal Limits, in rural area Taluka and Registration Sub District Kalyan District Thane thereabouts by admeasuring 834 Square Meters or thereabouts and bounded by as under: On or towards the North: By Plot No. A-28, On or towards the South: By Plot No. B-45, On or towards the East: Estate Road (R/w Mtrs) and On or towards the West: By MIDC | *with further interest, additional Interest at the rate as more particularly stated in respective Demand Notices.

Rs. 1.58,29,961/- &

Mr. Ashok Tribhuvanath Tiwari, Mrs. Meeradevi Ashok Tiwari, Mr. Mahavir Anna Bhandar Rs. 20,85,943/- & 12-08-2021 100007833 100006989

Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: A Flat No.103, in the J Wing on the First Floor, admeasuring 33.46 Sq. Mtrs., (Built Up Area) or thereabouts in the building know as RELIABLE GARDEN H.I.J.K.L.M. CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD", PHASE II, Building No.2, on land bearing Survey No.371 (old 335), Hissa No.1, 3 Village Juchandra, Iying being and situated at Juchandra Station Road, Juchandra, Naigaon (East), Taluka Vasai, District Palghar. Constructed the building Consist of Ground Floor Plus Upper Seven Floor, within the Area of Sub Registrar of Assurance At Vasai Taluka.

Name of Obligor(s)/Legal Heir(s)/Legal NPA Date Loan Total Outstanding Dues Representative(s)/ Borrower, Co-Borrowe (Rs.) & Demand Notice Nos. date Mr. Shyamkishor Jagannath Yadav, M/s. Kusum Metal Works, Mr. Nandkishor Yadav 100007206 & Rs. 5,14,464/- & 12-08-2021 03-12-2020 100006909

10645721	Mrs.ujala Kajan Soni	12-08-2021	
Description of	the Secured Assets/Immovable Properties/ Mortga	ged Properties: All that piece	and parcel of the
	the 3rd Floor, Admeasuring Carpet area 19.36 Square	meters, B Wing in the Building	No.1, Known as
"MAHALAKSHI	MI NAGAR" Situated at Naigaon East, Thane.		

10559000	Mrs. Raziyabano Nooral Huda Khan	12-08-2021	00-03-2021
escription of	the Secured Assets/Immovable Properties/ Morte	gaged Properties: All that pie	ece and parcel o
nmovable pro	perty bearing Flat No. 308, Admeasuring 518 Sq. Ft. C	Carpet Area (Approximately i.e	. 48.12 sq. mtrs.
n the 3th Floor	of Wing B, In The Building known as "Evershine Mead	dows" Along with One Open C	ar Parking Space
n The Said Bui	ldind, Situated at Survey No.1/280(pt), 1/281(pt), 1/2	82(pt), 1/287, 1/284(pt), 1/285	5(pt), 266(pt) and
	C.S. No.1/80, of Dharavi Road, Mahim, Mumbai. Boul		
and West hu	 Ry Subdivided plot bearing C S, No. 1Δ /80/Ε 	Pahihilitation land (PTC Plot)	North by B

Subdivided plot bearing C.S. No. 1B/80 (Free Sale Land), South by : By Reservation Of GreenBel 10678246 & Mr. Lalbahadur Jhinku Singh, Mrs. Manju 03-06-2021 Rs. 26.89.791/- & hadur Singh, Mr. Ravipratap Lalbahadur Singh, Mohan Genral Store

| Wr. Harishchandra Kanojia | U3-08-2021 | Uescription of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All the pieces & parcel of that Immovable Property is one residential Unit no. 806 on Eighth Floor admeasuring carpet area 41.76 Sq. Mt. and 9.06 Sq. Mt. of other usable area aggregating to 50.82 Sq. Mt. of total usable area on 8th floor in 'A' wing building no. 1 located in the colony known as 'Sunteck West World – 1', situated at Village Tivri, Tal: Vasai & Bearing No. 5 LAT NO. 308, admeasuring carpet area 432 sq.ft. equivalent to 40.134 sq. mtrs. 3rd Floor, Building No. 3 & Building Name Geeta, (Along with 1 (one) Car Parking) in project name Wollywood, S. No. 61/1, 61/15, 731/12, 731/1

scription of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: Flat No 103, 1st Floor, neasuring Built up area 430 sq. ft. "A" Wing Sai Niwas, S. No. 89, Village Sagaon, Hissa No. 2 Pai, Opp nath Bekery, manapada road, near sai baba temple, Mauje Sagaon, Dombivali, East—421201.							
0089726 & 0142692 &	Mr. RAJESH KISHOR CHANDAN Mrs. Hemalata Rajesh Chandan,	Rs. 68,94,186/- & 17-08-2021	10-05-2021 for Loan Account No. 10089726 and on 06-05- 2021 for Loan				

10698376 Description of the Secured Assets/Immovable Properties Mortgaged Properties: All Trial Premises Bearing No.001, On The Ground Floor, Having Carpet Area 243 Sq.ft. with otla admeasuring 29 sq.ft. in C wing of the building known as Raj Vaibhav Park Building No. 2 within limits of Kalyan Dombivali Muncipal Corporation, village Titwala, Taluka Kalyan, S No. 229, Hissa No. 2, Dist-Thane

| 9230526 | Mr. Tanaji Ananda Chougule | Rs. 6,70,784/- & 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08-04-2021 | 08and Mumbai Suburban District LBS Marg, Mulund (West), Mumbai – 400 080

Mr. NAWABANWAR ZAKI BAIG MRS. RUBINAANJUM NAWABANWAR BAIG 07-06-2021 of Flat bearing Flat No. 704, in Wing Sale, on 7TH Floor, admeasuring 44.20 Sq. Mtrs., in the Building known as New Taj Sra Co-Op. Hsg. Soc. Ltd. Situated at Plot of land bearing 248 to 259, Chirag Nagar, Parsi Wadi 201.

28, Sector – 25, village Kamothe, Phase – II, Navi Mumbai, Taluka Panvel and District Raigad, Maharashtra containing by measurement 2779.95 Sq. Meters or thereabouts bounded as follows i.e. to say: On or towards the North by School Plot No. 27, On or towards the South by: Plot No. 28A, On or towards the East by Plot No. 29, On or towards

the West by : 20 Mtrs. Wide Road, Schedule - B All that Commercial Premises bearing Shop No. 10, admeasuring

Dr. BAPU SHANKAR NIKAM Rs. 34,68,479/- & 18-08-2021 08-09-2020 Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: Schedule - A All that piece

and parcel of land and hereditaments under 12.5% Gaothan Expansion Scheme being Plot known as GES Plot No. 28, Sector – 25, village Kamothe, Phase – II, Navi Mumbai, Taluka Panvel and District Raigad, Maharashtra containing by measurement 2779.95 Sq. Meters or thereabouts bounded as follows i.e. to say: On or towards the North by School Plot No. 27, On or towards the South by: Plot No. 28A, On or towards the East by : Plot No. 29, On or towards the West by : 20 Mtrs. Wide Road. Schedule – B All that Commercial Premises bearing Shop No. 11, admeasuring 34 686 Sq. Mtrs. Carpet Area on the Ground Floor in the "A" Wing of the said Building known as "Today Empire Co-Operative Housing Society Ltd." Being constructed on Plot No. 28, Sector – 25, situated at Kamothe Node, Navi Mumbai, Village Kamothe, Taluka Panvel, District Raigad, Maharashtra.

Ė١	10635371	MRS. SWEETY P YADAV	18-08-2021				
a	Description of the Secured Assets/Immovable Properties/ Mortgaged Properties: All that piece and parce						
		ing No. 102 admeasuring 270 Sq. Ft. Carpet area si					
	Iknown as "Bhaurao Park", constructed on the land bearing CTS Nos. 169, 23, 167, 26 and 5 of Village Rabale,						
	Navi Mumbai within the limits of the Navi Mumbai Municipal Corporation.						
	10017229 & 10019827 &	Mr. PRAVIN RAMESH CHAVAN	Rs. 30,93,271/- & 19-08-2021	07-01-2021			

Mr. PRASHANT B YADAV

100074161

incidental expenses, costs, charges etc incurred till the date of payment and/or realization. If the said Obligor(s) shall fail to make payment to TCHFL as aforesaid, then TCHFL shall proceed against the above Secured Asset(s)/Immovable Property (ies) under Section 13(4) of the said Act and the applicable Rules entirely at the risk of the said Obligor(s)/Legal Heir(s)/Legal Representative(s) as to the costs and consequences.

BRIGHT BROTHERS LIMITED

CIN: L25209MH1946PLC005056

Regd. Office: Office No. 91, 9th Floor, Jolly Maker Chambers No. 2, 225, Nariman Point, Mumbai- 400021

Tel. No.: 91 22 25835158, Email: invcom@brightbrothers.co.in, Website: www.brightbrothers.co.in NOTICE OF 74[™] ANNUAL GENERAL MEETING, E-VOTING AND BOOK **CLOSURE INFORMATION**

Notice is hereby given that pursuant to the provisions of the Companies Act. 2013. (the Act) and Rules framed thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (Listing Regulations) read with relevant Circulars issued by the Ministry of Corporate Affairs (MCA Circulars) and also circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI Circulars), the 74th Annual Genera Meeting (AGM) of the Members of Bright Brothers Limited (the Company) will be held on Monday, 27' September, 2021 at 12:00 noon through Video Conferencing (VC)/ Other Audio Visual Means (OAVM) facility without the physical presence of the members at a common venue in view of the continuing COVID-19 pandemic, to transact the business as stated in the Notice convening the said AGM.

Notice convening the AGM and Annual Report of the Company for the financial year 2020-21 alongwith login details for joining the 74th AGM through VC / OAVM will be sent only by electronic mode (e-mail) on 4 September, 2021 to those members who have registered their e-mail ids with the Company/ Depository Participants (DP) in accordance with the aforesaid MCA circulars and SEBI Circulars. The Company has also made available the AGM notice alongwith Annual Report on its website www.brightbrothers.co.in and on the website of the Stock Exchange namely, BSE Limited www.bseindia.com.

The documents referred to in the notice of the AGM are available electronically for inspection without any fee by the members from the date of circulation of the Notice up to the date of AGM. Members seeking to inspect such documents can send an email to invcom@brightbrothers.co.in.

The instructions for joining the AGM are provided in the notice of AGM. The Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Act. Notice is also hereby given pursuant to section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Managemen and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Listing Regulations, that the Register of Members

and Share Transfer Books of the Company will remain closed from Tuesday, 21st September, 2021 to Monday 27th September, 2021 (both days inclusive) for the purpose of AGM. As per Income Tax, 1961, as amended by the Finance Act, 2020, dividend paid or distributed by the Company after 1st April 2020, shall be taxable in the hands of the shareholders and the Company shall be required to deduct tax at source (TDS) at the prescribed rates from the dividend. The TDS rate would vary depending or

the residential status of the shareholder and the documents submitted by them and accepted by the Company Shareholders are requested to submit documents in accordance with the applicable provisions of Income Tax 1961. The detailed tax rates, documents required for availing the applicable tax rates are provided in the AGM The Company is providing to all its members the facility to exercise their right to vote on the resolutions processed to be passed at the AGM through electronic voting system prior to the AGM (remote e-voting) and

during the AGM (e-voting). The Company has entered into an arrangement with Link Intime India Pvt. Ltd. I your email ID is already registered with the Company/ DP, the login details for e-voting are being sent on you registered email addresses. The remote e-voting shall commence on 22nd September, 2021 (9.00 a.m. IST) and ends on 26th September, 2021 (5.00 p.m. IST). The remote e-voting module will be disabled for voting thereafter The voting rights, by remote e-voting/ e-voting, shall be as per the number of equity shares held by the

members as on 20th September, 2021. The members shall be eligible to cast vote electronically only if they are holding shares as on the cut-off date i.e. 20th September, 2021. The members who have acquired shares afte the cut-off date may obtain Login ID and password by sending a request to Link Intime India Pvt. Ltd. Members who may have cast their vote through remote e-voting may participate in the AGM through VC/ OAVM facility but shall not be allowed to cast their vote again during the AGM. Detailed procedure for remote e-voting, e voting during AGM and participating in the AGM through VC/ OAVM are available in the notice.

In case Members have any queries or have any grievances regarding e-voting, they may refer the Frequently Asked Questions ('FAQs') and InstaVote e-Voting manual available at https://instavote.linkintime.co.in under Help section or can contact Mr. Rajiv Ranjan | Assistant Vice Presid<mark>ent - e-Voting, Link Intime India Pv</mark> Ltd, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhroli West, Mumbai - 400 083, at +91 22 49186000 | Extn-2540 or at +91 22 49186000 | Extn-2505 or send an email to enotices@linkintime.co.in

In case you have not registered your email address with the Company/ DP, you may follow the instructions

Physical holding: Send a signed letter to Company's RTA providing Folio number, name of shareholder alongwith copy of PAN (self-attested) and email IDs.

Date: 3rd September, 2021

Account No. 10142692 &

Rs. 36,18,335/- & 04-11-2020

Demat holding: Please contact your depository participant and register email address as per process advised by your DP.

For Bright Brothers Limited

Place: Mumbai

Sonali Pednekai

Company Secretary and Compliance Officer



Notice under section 13(2) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 (The Act) Name of Borrower(s Particulars of Mortgaged Date Of NPA Outstanding Amount property/ (ies) (B) FLAT NO. 701 ON 7TH FLOOR (C) (Rs.) (D) 28.04.2021 Rs. 2,45,51,541.66/-LOAN ACCOUNT NO.

		HHLTHN00482763	ADMEASURING ABOUT 770 SQ. FT.		(Rupees Two Crore
-		1. AFZAL UMAR LAKDAWALA	CARPET AREA IN THE BUILDING OF THE		Forty Five Lakh Fifty
		2. YASMIN A LAKDAWALA	SOCIETY KNOWN AS 'VILLA QUEENIE		One Thousand Five
		3. MOHAMMED AMAAN	CO-OPERATIVE SOCIETY LTD.' BEING		Hundred Forty One ar
		LAKDAWALA	LYING ON THE PLOT OF LAND BEARING		Paisa Sixty Six Only)
			PLOT NO. 369, TPS -III, CTS NO. 477 AND		as on 28.04.2021
			SITUATED AT VILLAGE BANDRA 16TH		
			ROAD BANDRA (WEST) MUMBAI-400050		
	2	LOAN ACCOUNT NO.	PROPERTY BEING OFFICE NO. 406	28.04.2021	Rs. 2,92,59,370.03/-
		HLAPLOW00327441	ADMEASURING 1130 SQ. FT. (BUILT UP		(Rupees Two Crore
		1. RAYH HEALTH CARE	AREA), OFFICE NO. 407 ADMEASURING		Ninety Two Lakh Fifty
		PRIVATE LIMITED	872 SQ. FT. (BUILT UP AREA), TOTAL		Nine Thousand Three
		2. ARHY EXPORTS PRIVATE	BUILT UP AREA 2002 SQ FT. ON THE 4TH		Hundred Seventy and
		LIMITED	FLOOR, IN B WING OF THE BUILDING		Paisa Three Only) as
		3. RASHMIN JITENDRA VORA	KNOWN AS 'NEW INDIA CHAMBERS'		on 28.04.2021
		4. YASH RASHMIN VORA	SITUATED AT VILLAGE MULGAON,		
		5. HEENA VORA	TALUKA ANDHERI, SITUATED AT		
			MAHAKALI CAVES ROAD, MIDC		
			ANDHERI (EAST), MUMBAI-400093		
			MAHARASHTRA		
	3	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 14, BUILD NO. 4,	31.03.2021	Rs.20,17,469.14/-
		HHLVSH00310260	SIDDHIVINAYAK GARIMA, KOYNAVELE,		(Rupees Twenty Lakh
		1. ADESH ANAND KAMBLE	SURVEY NO. 30, PANVEL RAIGAD,		Seventeen Thou-
		2 . PRIYADARSHNI ADESH	RAIGAD - 410208, MAHARASHTRA		sand Four Hundred
		KAMBLE			Sixty Nine and Paisa
		3. ANAND P KAMBLE			Fourteen Only) as on
					21.05.2021
	4	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 7, NEW KISHANT BUILDING OF	28.05.2021	Rs. 1,19,69,829.07/-
		HHLVSH00472085	KISHOR KUNJ CO-OP HOUSING SOCIETY		(Rupees One Crore
		1. RAHMAN DRESSES	LIMITED, SHIVDAS CHAPSHI ROAD,		Nineteen Lakh Sixty
		2. MOHD. AKHLAQUE AHMED	OPPOSITE KALVERTS CO LTD,		Nine Thousand Eight
		ALIAS MOHD. AKHLAQUE	MAZGAON, MUMBAI-400010,		Hundred Twenty Nine
		AHMED SHAIKH	MAHARASHTRA		and Paisa Seven Only
		3. SABA KAUSAR AHMED			as on 28.05.2021
- [ALIAS SABA KAUSAR			
		AKHLAQUE AHMED SHAIKH			
	5	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 405 ON THE 4TH FLOOR	31.03.2021	Rs.24,89,329.75 /-
		HDHLTHN00488344 (Earlier	ADMEASURING AREA 336.429 SQ. FT.		(Rupees Twenty Four
		LAN 00000524 of DHFL)	CARPET AREA 31.255 SQ. MTRS.		Lakh Eighty Nine
- [1. MANOJ NARAYAN POL	CARPET +FB AREA ADMEASURING 53		Thousand Three

Hundred Twenty Nine PURNIMA MANOJ POL SQ. FT. IN THE BUILDING KNOWN AS GAURI SHIVSHANKAR and Paisa Seventy Five CONSTRUCTED ON THE LAND BEARING Only) as on 20.05.2021 PLOT NO. 52, SECTOR-17 BEING LYING SITUATED AT VILLAGE ULWE, TALUKA PANVEL DISTRICT RAIGAD NAVI MUMBAI-410206, MAHARASHTRA FLAT NO. 1206, ADMEASURING 929 SQ. 6 LOAN ACCOUNT NO. Rs. 1.76.67.452.94/-21.06.2021 HLAPLOW00275083 T. (CARPET AREA) ON 12TH FLOOR (Rupees One Crore . RAJESH BHANJI DAMA TOGETHER WITH ONE CAR PARKING Seventy Six Lakh Sixty SPACE IN THE BUILDING KNOWN AS PROPRIETOR Seven Thousand Four Hundred Fifty Two "MAGADH" IN THE COMPLEX KNOWN KRISHNA LOGISTICS AS "NEELKANTH KINGDOM" CON-. TORAL RAJESH DAMA and Paisa Ninety Four SIDDHARTH SHIPPING STRUCTED UPON PORTION OF LAND Only) as on 21.06.2021 **AGENCIES** ORIGINALLY BEING PLOT NO. 29/1 THROUGH ITS PARTNERS) TO 29/5 OF SUBURBAN SCHEME NO. LYING BEING AND SITUATED AT VILLAGE KURLA-KIROL, NATHANI ROAD VIDYA VIHAR, WEST MUMBAI-400086 MAHARASHTRA FLAT NO. 901. ADMEASURING 66.79 LOAN ACCOUNT NO. 28.04.2021 Rs. 2.71.03.572.73/-SQ. MTR. (EQUIVALENT TO 719 SQ. FT. HHLLND00322926 (Rupees Two Crore CARPET AREA) ON THE RESIDENTIAL LEVEL NUMBERED AS 9TH IN WING 10 .RAJARAM PRAKASH WAG Seventy One Lakh 2.VRUNDA PRAKASH Three Thousand Five WALAWALKAR OF ZONE B OF THE BUILDING IN THE **Hundred Seventy Two** PROJECT KNOWN AS 'TEN BKC' and Paisa Seventy SITUATED AT M.I.G. COLONY BANDRA Three Only) as on

EAST) MUMBAI-400051 MAHARASHTRA 28.04.2021 Rs. 2,69,90,729.09/-LOAN ACCOUNT NO. LAT BEARING NO. 2102 AND 2202 1.03.202 HHLMKH00077991 ON 21ST (BEING 18TH RESIDENTIAL) (Rupees Two Crore . ANIL MADHAVRAO PATIL & 22ND (BEING 19TH RESIDENTIAL) Sixty Nine Lakh Ninety FLOOR FACING NORTH SOUTH S/O MADHAVRAO Thousand Seven Hun ADMEASURING TOTAL CARPET AREA YASHWANTRAO PATIL dred Twenty Nine and 3800 SQ. FT ALONG WITH TERRACE . AMRAPALI ANIL PATIL Paisa Nine Only) as on W/O ANIL MADHAVRAO PATIL OF APPROXIMATELY 2000 SQ. FT IN 01.04.2021 A-WING IN THE BUILDING KNOWN AS "BHAGTANI KRISUSHAANG" SITUATED ON PLOT BEARING SUB PLOT NO. 20,2 & 22 SITUATED AT PLOT BEARING SURVEY NO. 6(PT) AND C.T.S NO. 11 (PT) OF VILLAGE CHANDIVALI, TALUKA KURLA IN MUMBAI-400072, PANCH SHRISHTI COMPLEX, POWAI, CHANDIVALI, MUMBAI-400072.

MAHARASHTRA. That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of

n view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilitie towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as

is available to the Company in law.

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property."

in terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets refer the notice, without prior written consent of secured creditor

For Indiabulls Housing Finance Ltd. Place: MUMBAI/RAIGAD

Authorized Officer